

सध्या अस्तित्वात असलेली निवृत्तिवेतनाची योजना
यापुढे कोणत्याही अनुदानित संस्था, मंडळ, महामंडळ
इत्यादींना लागू न करण्यासंबंधी.

महाराष्ट्र शासन वित्त विभाग

शासन निर्णय क्रमांक : सेनिवे १००५/१२७/सेवा-४
मंत्रालय, मुंबई, ४०० ०३२. दिनांक:- ८ नोव्हेंबर २००५

पहा :- शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक : अंनियो १००५/१२६/सेवा ४, दि. ३१ ऑक्टोबर २००५.

निर्णय

राज्य शासनाच्या सेवेत १ नोव्हेंबर, २००५ रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना, सध्या अस्तित्वात असलेल्या निवृत्तिवेतन योजनेएवजी नवीन "परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना" (Defined Contribution Pension Scheme) शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक अंनियो १००५/१२६ /सेवा-४, दिनांक ३१ ऑक्टोबर, २००५ अन्वये लागू करण्यात आलेली आहे.

२. वरील निर्णयाच्या अनुषंगाने शासनाने असाही निर्णय घेतला आहे की, सध्या ज्या अनुदानित संस्था, मंडळ, महामंडळ इत्यादीमधील कर्मचाऱ्यांना, राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना सध्या लागू असलेली निवृत्तिवेतनाची योजना (म्हणजे महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, १९८२) लागू नाही, अशा संस्थांना यापुढे सध्या अस्तित्वात असलेली निवृत्तिवेतनाची योजना (म्हणजे महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, १९८२) लागू करण्यात येऊ नये.
३. परिणामी शासन आता सर्व विभाग प्रमुख/कार्यालय प्रमुख यांना असा आदेश देत आहे की, यापुढे कोणत्याही अनुदानित संस्था, मंडळ, महामंडळ इत्यादीमधील कर्मचाऱ्यांना सध्या अस्तित्वात असलेली निवृत्तिवेतन योजना (म्हणजे महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, १९८२) लागू करण्यासंबंधीचे प्रस्ताव शासनाच्या मान्यतेसाठी सादर करण्यात येऊ नयेत.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

उषा प्र.महाजन
शासनाच्या उप सचिव

राज्यपालांचे सचिव,
 मुख्य मंत्रीचे सचिव,
 उप मुख्य मंत्रीचे सचिव,
 सर्व मंत्री व राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव,
 *प्रबंधक, मूळ न्याय शास्त्रा, उच्च न्यायालय, मुंबई,
 *प्रबंधक, अपील शास्त्रा, उच्च न्यायालय, मुंबई,
 *सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई,
 *सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई,
 *प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई,
 *प्रबंधक, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण कुटीर क्र.३ व ४, अधिदान व लेखा कार्यालय आवार, मंत्रालयासमोर, मुंबई,
 मुख्य माहिती आयुक्त, महाराष्ट्र सदन, कोपर्निकस रोड, नवी दिल्ली,
 मंत्रालयातील सर्व विभाग,
 मंत्रालयाच्या निरनिशाळ्या विभागांच्या अधीन असलेल्या सर्व विभागांचे व कार्यालयांचे प्रभुत्वा,
 सर्व जिल्हाधिकारी,
 सर्व जिल्हातील नियडमंडळे
 सर्व विभागीय आयुक्त,
 संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई.,
 अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई
 सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी
 सर्व जिल्हा परिषदांचे अध्यक्ष
 सर्व जिल्हाचे मुख्य लेखा अधिकारी
 शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे
 तंत्र शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई
 संचालक, महानगरपालिका प्रशासन, मुंबई
 सर्व विभागीय शिक्षण उप संचालक
 सर्व विभागीय तंत्र शिक्षण उप संचालक
 शिक्षण निरीक्षक, बृहन्मुंबई, दक्षिण/उत्तर/पश्चिम,
 सर्व प्रशासन अधिकारी, नगरपालिका शिक्षण मंडळ
 सर्व महानगरपालिका व नगरपरिषदा, महाराष्ट्र राज्य
 सर्व जिल्हांचे दरिष्ट लेखा परीक्षक (शिक्षण)
 कुल सचिव, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी, जिल्हा अहमदनगर
 कुल सचिव, मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी
 कुल सचिव, पंजाबगाव कृषि विद्यापीठ, अकोला
 कुल सचिव, कोकण कृषि विद्यापीठ, दापोली, जिल्हा रत्नागिरी
 सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई
 ग्रामविकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई
 शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, मंत्रालय, मुंबई
 उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई (२५ प्रती),
 कृषि व पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग, मंत्रालय, मुंबई
 वित्त विभागातील सर्व कार्यासने,
 नियड नसी, कार्यासन सेवा-४.
 *पत्रादारे.